

Date: February 8, 2024

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Department of Corporate Services,	Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra-Kurla
Dalal Street, Mumbai – 400001	Complex, Bandra (East), Mumbai 400051

Scrip Code	Symbol	ISIN
543218	SBGLP	INE05ST01010

Sub: Publication of Un-Audited (Standalone & Consolidated) Financial Results for the 3^{rd} Quarter & Nine Months ended December 31, 2023.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose herewith the copies of the newspaper clippings of the published Un-Audited Financial Results of the Company for the 3^{rd} quarter ended December 31, 2023.

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR SURATWWALA BUSINESS GROUP LIMITED

(Formerly known as 'Suratwwala Business Group Private Limited' and 'Suratwala Housing Private Limited')

JATIN DHANSUKHLAL SURATWALA Digitally signed by JATIN DHANSURHLAL SURATWALA Dix c=IN, 0=PERSONAL, title=7410, perudomyn=7255682764-k3-59869016560773177, 2.5.4 20=bb26498-84667777-6584ebb4cocefektdFbb56984e7. 6.06460246698692621049, potatoCefeb-11038, st=Mehlarashitra, serialNumber=19381646911 10dbb7e4355c1ea0644732569a 200088ba2693 9355-be567696, row-JATIN DHANSUNHLAL SURATWALA 6.0646202618262010161629-696007

MR. JATIN SURATWALA Managing Director

Consolidated

Public Notice

Despite of our several letters by ordinary and registered post, we have no ceived from you an overdue amount which is payable strictly in advance Please note that because of non-payment of the rental overdue amoun

Sr. No.	Locker No	Customer Name	Address	Amount Overdue
1.	800A	Vikas Dattatraya Kasture	65B Gold Finch Peth Near Bhagwat Theater	13,393/-
2.	A010	Deepak Shivrudra Patrike	Netaji Subhash Society Block No 12/23 Shivganga Near Chaitanya Solapur	9,618/-
3.	A018	Vijaykumar Vishwanath Hiremath	Plot No. 48 Pitrukrupa Nagar Solapur	12,027/-
4.	A022	Audumber Dattatraya Pawar	Shantiniketan Apart. Parasnagar Bhavani Peth Akkalkot Road Solapur	7,994/-
5.	A023	Vrushali Adesh Shah	Jayprakash Nagar in Front of Mandarpatwari Residence solapur	12,318/-
6.	A035	Ramesh Narsinghrao Rembarkar	Niralhe Wasti, Murarji Peth, Solapur	12,218/-
7.	A063	Ashok Gangadhar Kulkarni	1019 Juni Police Line Murarji Peth Solapur	9,818/-
8.	A064	Gourishankar Sangappa Birajdar	56/7/3 Bhavani Peth Solapur	13,618/-
9.	A066	Prakash Laxman Padwakar	59, Shaniwar Peth Solapur	9,818/-

We, therefore, hereby give you notice that if within 15 days from the date of this notice the rental overdue amount is not paid and the key of the locker is not returned, we will proceed to break open your locker at Solapur branch on 22/02/2024 when you may remain present to witness the inventory of the contents of the locker that we may make. Please note that we will proceed with contents of the locker that we may make. Please note that we will proceed with the inventory in your absence, if you fail to remain present at the appointed date and time. In making the inventory, we will have a right to keep the contents, if any, in such other locker or place as we may deem fit and hold you responsible not only for the rent, but also for the costs of opening the locker, replacing the lost key, changing the lock etc. Solapur Branch Address: 6 Muraril Peth, Subramaniyam Commercial Complex, Solapur PIN-413001

POSSESSION NOTICE [Rule-8(1)] - for Immovable Property

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Cosmos Co-op. Bank Ltd under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred u/s 13(12) read with ule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice date 17.10.2023 to thereby calling upon the Borrower Firm- M/s. Bismillah Trading artnership Firm) Through its <u>Partners/Guarantors -</u> 1. Manoj Samuvel Chemmanoor *8-*2 Mr. Vinay Survanath Gunta Co-Borrower/Mortgagor :- Mr. Rajendra Parshuran Patwardhan and Guarantors:- 1. Mrs. Clitrin Samuvel Chemmanoor & 2. Mr. Samuve Vareed Chemmanoor to repay the amount as mentioned in the notice being ₹ 4,31,27,606.00 (Rupees Four Crores Thirty One Lakhs Twenty Seven Thousand Six Hundred Six Only) plus further interest and charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The said Demand Notice is published in Newspapers i.e. Business Standard (English) and Prathakal (Marathi) at Mumba Edition on 06.11.2023 as a "Substitute Service".

The Borrower Firm through its Partners, Co-Borrower, Mortgagors & Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Firm through its Partners Co-Borrower, Mortgagors & Guarantors and the public in general that the undersigned has taken CONSTRUCTIVE POSSESSION of the property described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 05th February 2024.

The Borrower Firm through its Partners, Co-Borrower, Mortgagors & Guarantors attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

The Borrower Firm through its Partners, Co-Borrower, Mortgagors & Guarantors i particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Cosmos Co-Op. Bank Ltd. for an amount mentioned here in above with interest, cost and incidental charges

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY (SECURED ASSETS)
All that piece and parcel of Land admeasuring 3405.55 sq. meters, bearing C. S. No.2L situate, lying and being at Rajwada Tasgaon, Taluka Tasgaon, District Sangli, together with the building constructed thereon. Owned and mortgaged by Mr. Rajendra Parshuram

Authorised Officer Date: 05.02.2024 Under SARFAESI Act, 2002 Place: Tasgaon, Tal & Dist Sangli The Cosmos Co-operative Bank Ltd

Form No. 22 [See Regulation 37(1))

E-AUCTION SALE NOTICE

By Regd. A/D/Dasti/Affixation/Beat of drum/Paper Publication/notice board of DRT.

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-1, **DEBTS RECOVERY TRIBUNAL, AURANGABAD.**

GOVT. OF INDIA. MINISTRY OF FINANCE

(Department of Financial Services) Jeevan Suman", L.I.C. Building, Plot No.3, N-5, CIDCO, Aurangabad-431 003. (M.S.) Phone: (0240) 2473612,

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO **BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993**

2473613. Fax: (0240) 2483668, E-Mail: ro1drtaubd-dfs@nic.in, Website: http://www.drtaurangabad.gov.in

T.R.C. No. 15/2015

Dated: 22-01-2024

Exh. 55

Date and Time of Auction: 13/03/2024 between 02.00 pm to 03.00 pm. Last Date and Time of EMD: 11/03/2024 up to 04.00 pm.

Central Bank of India

// Versus // M/s. Shri Atharva Trading Pvt. Ltd and others.

(CD1) M/s. Shri Atharva Trading Pvt Ltd, Flat No. 11, S.No. 225, Shukrawar Peth, Pune-411 030.

(CD2) Shri Aditya Vaidya, Flat No. 11, S.No. 225, Shukrawar Peth, Pune-411 030,

(CD3) Shri Dhananiay S. Patil, Flat No. 19. 3rd Floor, S.No. 57/5A. Maurya Classic, Kothrud, Pune-411 029.

Whereas Recovery Certificate No. TRC-15/2015 in OA/44/2003 drawn up by the Honble Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE for the recovery of the sum of Rs. 3,39,25,091 (Rupees Three Crore Thirty Nine Lakhs Twenty Five Thousands and Ninety One Only) along with pendentellite and future interest @ 16.5% per annum with quarterly rest w.e.f. 13/02/2003 till realization and costs of Rs. 1,80,500/- (One Lakh Eighty Thousand Five Hundred Only) from the CD(s) jointly and severally, and you, the CD(s), failed to repay the dues of the Certificate Holder Bank And whereas the undersigned has ordered the sale of the Mortgaged/Attached properties of the Certificate Debtor as mentioned in the Schedule hereunder towards satisfaction of the said Recovery Certificate

And whereas a sum Rs.80.92.09.887/- inclusive of the cost and interest there as on 31-07-2023, payable to the applicant/Certificate Holder. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be Sold on 13-03-2024 between 2.00 P.M. to 3.00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing if required) by open public e-auction and bidding shall take place through

"On line Electronic Bidding" through the website https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/indes.jps of M/s. MSTC Limited. The intending bidders should register themselves on the website of the aforesaid e-auction agency well in advance and get user ID and password fo uploading of requisite documents and/or for participating in the public e-auction. The interested bidders may avail online training of e-auction, after denosit of EMD from M/s. MSTC Limited.

For further details contact: A) Mr. Manoj Kumar Sinha, Chief Manager, Central Bank of India, Pune Camp Branch, Pune-411 001. Mb. No. 8390901665. E-mail ld: - agmpune0658@

DESCRIPTION OF PROPERTY

The Earnest Money Deposit(EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows:						
Lot Details of Property No.		EMD Amuont (Rs.)	Reserve Price (Rs.)	Bid Increase in multiple of (Rs.)		
1	All that piece and parcel of the land admeasuring area 40 R in Gat No.867/4 situated at Village Ladjalgaon, Tq. Shevgaon, Dist. Ahmednagar owned and possessed by C.D. No 3, Mr. Dhananjay Santaji Patil and bounded as under: East: Gat No.866, West: Road, South: Gat No.864 & 865 North: Gat No.868.		4,85,000/-	20,000/-		
2	All that piece and parcel of the land admeasuring area 1 H 80 R in Gat No.324/1 situated at Village Ladjalgaon, Tq. Shevgaon, Dist. Ahmednagar owned and possessed by C.D. No 3, Mr. Dhananjay Santaji Patil and bounded as under: East: Gat No.753, West: Gat No.689, South: Gat No.725, North: Gat No.688.	, , ,	15,60,000/-	30,000/-		

TERMS AND CONDITIONS

1. The EMD shall be paid through Demand Draft/Pay Order of any nationalized Bank/scheduled Bank in favour of the "Recovery Officer, DRT Aurangabad in T.R.C. No. 15/2015. The said Demand Draft/Pay Order qua EMD, alongwith self-attested copy of identity (voter 1- card/drivin license/passport), which should contain the address for future communication, and self-attested copy of PAN card, and in the case of company, copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation/attorney of the company also, must reach the Office of the Recovery Officer, DRT, Aurangabad latest by 11.03.2024 before 4.00 PM. In the case of individual, a declaration if the bid is on his/her own behalf or on behalf of his/her principals be also submitted. In the latter case, the bidder shall be required to deposit his/her authority and in case of default, his/her bid shall be rejected. The EMD or original proof of EMD received thereafter shall not be considered.

2. The envelope containing EMD or original proof of payment of EMD through NEFT/RTGS, along with details of the sender, i.e. address, e-mail ID and mobile number, etc., should be super-scribed T.R.C. No. 15/2015.

The property is being sold on "as is where is basis" & "as is what is basis".

4. The physical inspection of the property/properties may be taken between 11.00 a.m. to 4.00p.m. on 27/02/2024.

5. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of th highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

6. The unsuccessful bidder shall take the EMD directly from the Office of Recovery Officer, DRT, Aurangabad, against the production of original ID nroof

7. Once the bid is submitted it is mandatory for the bidder(s) to participating in the bidding process of the e-auction by logging in on the e-auctior agency portal, failing which the EMD shall be forfeited to the Government, if the undersigned thinks fit.

8. The Successful/highest bidder shall have to pay 25% of his final bid amount after adjustment of EMD amount by next Bank working day in the form of Demand Draft/Pay order in favour of the "Recovery Officer, DRT, Aurangabad", in T.R.C. No. 15/2015 or directly by way of RTGS/NEFT in the Account No. 42910200000079 with Bank of Baroda, CIDCO Branch, Aurangabad, IFSC Code: BARBOCIDAUR of Recovery Officer, DRT, Aurangabad. 9. The successful/highest bidder shall the balance 75% of the sale proceeds before the Recovery Officer, DRT, Aurangabad on or before 15th day from the date of auction of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day by **prescribed mode as stated in para 8 above**. In addition to the above, the successful/highest bidder shall also deposit poundage fee @ 2% upto Rs.1,000 and @ 1% on the excess of such gross amount over Rs. 1000/- through DD in favour of Registrar, DRT, Aurangabad. (In case of deposit of balance amount of 75% through post the same should reach the Recovery Officer as above). In case of default of payment within the prescribed period, the property shall be re-sold, after the issue of fresh proclamation of sale. The deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold.

10. Heights bidder shall not have any right/title over the property until the sale is confirmed by the Recovery Officer, DRT, Aurangabad.

11.No officer or other person, having any duty to perform in connection with sale either directly or indirectly bid for acquire or attempt to acquir any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Activities, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

12. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shal not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

13. The undersigned reserves the right to accept any or reject all bids, if not found acceptable or to postpone the auction at any time withou assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final.

<u>sch</u>	EDULE OF PROPERTY:			
Lot No.	Description of the property to be sold	Revenue assessed upon the property or part thereof	Details of any encum- brances to which the property is liable	Claims, if any which have been put forward to the property and any other known bearing on its nature and value
1	All that piece and parcel of the land admeasuring area 40 R in Gat No.867/4 situated at Village Ladjalgaon, Tq. Shevgaon, Dist. Ahmednagar owned and possessed by C.D. No 3, Mr. Dhananjay Santaji Patil and bounded as under: East: Gat No.866, West: Road, South: Gat No.864 & 865 North: Gat No.868.	Not Known	Not Known	Not Known
2	All that piece and parcel of the land admeasuring area 1 H 80 R in Gat No.324/1 situated at Village Ladjalgaon, Tq. Shevgaon, Dist. Ahmednagar owned and possessed by C.D. No 3, Mr. Dhananjay Santaji Patil and bounded as under: East: Gat No.753, West: Gat No.689, South: Gat No.725, North: Gat No.688	Not Known	Not Known	Not Known

Given under my hand and seal of the Tribunal on this 22nd Day of January, 2024 at Aurangabad.

(Pavan Kumar Singh) I/c. Recovery Officer Debts Recovery Tribunal, Aurangabad



SURATWWALA BUSINESS GROUP LIMITED

Registered office: S. No. 4/38, Sumangal, First Floor, Sahakar Colony, Behind SBI, Off Karve Road, Erandwane Pune 411004, Maharashtra Tel.: 020-25434392 Email: suratwwala@suratwwala.co.in Website: www.suratwwala.co.in

Standalone

Nine

CIN: L45200PN2008PLC131361 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NIN MONTHS ENDED DECEMBER 31, 2023 (Rs. in Lakhs, except earning per share

Sr.	Particulars	Querter	months	Quarter	~	Mile	l
No.	Faiticulais	ended	ended	ended	Quarter ended	morithe	Quarter
"		December	December	December		ended	ended
		31, 2023	31, 2023	31, 2022	December 31, 2023	December 31, 2023	December
			(Unaudited)		(Unaudited)	(Unaudited)	31, 2022
l →	B	(Ulbudicu)	(CIEDLESO)	(Unaudiad)	(Unaucasa)	(Unalidated)	(Unaudited)
1	Income	4 004 05	= 000 44		4 004 00	E 000 44	0.005.05
	Revenue from operations	1,634.85	5,093.41	3,805.27	1,634.85		3,805.27
	Other income	12.43	35.42	6.62	18.07	55.91	6.62
2	Total Revenue	1,647.29	5,128.84	3,811.89	1,652.92	5,149.32	3,811.89
2	Expenses	5 4 D 00	4 005 40		E 4E 00	4 000 40	
	Cost of Construction	549.22	1,835.10	1,574.54	545.39	1,828.10	1,574.54
	Employee benefit expenses	42.56	95.37	55.28	42.56	95.37	55.28
	Finance Cost	9.91	84.53	43.13	9.92	84.54	43.13
	Depreciation, amortisation and	0.40	04.00	4.07	40.50	40.40	4 07
	impairment expenses Other expenses	9.42 135.17	21.88 354.48	4.67 140.20	18.52 135.78	48.46 356.69	4.67 140.24
		746.28					
₃	Total expenses	740.28	2,391.36	1,817.82	752.18	2,413.17	1,817.8
3	Profit from operations before exceptional Items and tax (1-2)	901.01	2.737.48	1.994.06	900.74	2.736.15	1.994.03
₄	Exceptional items - (Income) Expense	901.01	2,/3/.40	1,884.06	900.74	2,730.10	1,884.03
5	Profit before tax (3-4)	901.01	2,737.48	1.994.06	900.74	2,736.15	1,994.03
6	Tax expense	901.01	2,/3/.40	1,994.00	900.74	2,/30.15	1,994.03
°	Current tax	27.93	60.21	194.10	27.71	60.69	194.10
	Tax of Earlier Year	(0.00)	0.93	194.10	(0.00)	0.93	184.10
	Deferred tax	219.20	453.79	0.03	219.20	453.79	0.03
	Total tax expense	247.13	514.98	194.13	246.91	515.41	194.13
7	Net Profit / (loss) for the period (5-6)	653.88	2.222.55	1,799.93	653.83	2,220.74	1,799.90
ll é	Other comprehensive income /	000.00	2,222.33	1,788.83	000.00	2,220.74	1,788.80
∥° ∣	(loss) (net of tax)						
	Items that will not be reclassified						
	subsequently to profit or loss :						
	Re-measurement of defined benefit plans						
	(net of tax)	(0.14)	(20.62)		(0.14)	(20.62)	
	Net (loss) or gain on FVTOCI assets	(0.14)	(20.02)	:	(0.14)	(20.02)	
	Total other comprehensive income / (loss)	(0.14)	(20.62)	- :	(0.14)	(20.62)	
9	Total comprehensive income /	(0.14)	\=0.02)		(0.14)	(20.02)	
"	(loss) (after tax) (7+8)	653.74	2,201.93	1,799.93	653.69	2,200.12	1,799.90
10		000.74	2,201.00	1,100.00	000.00	-,244.12	1,7 00.50
' <u>'</u>	(face value of Rs.10 each)	1.734.16	1,734,16	1.734.16	1,734.16	1.734.16	1.734.16
11		.,,,,,,,,,,	.,	.,,,,,,,,,	1,704.10	.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	.,,,,,,,,,
12			_	Ι ΄	_	_	
II ''	(not annualised for the quarter)						
	a) Basic	3.77	12.82	10.38	3.77	12.81	10.38
	b) Diluted	3.77	12.82	10.38	3.77	12.81	10.38
ı⊢⊸	o) Dialoc	9.77	12.02	10.00	0.77	12.01	10.30

otes to financial results oftes to financial results:

The above financial results for the quarier and nine months ended December 31, 2023 have been subjected to limited review by the statutory auditors of the Holding Company and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at the meeting held on February 07, 2024.

The Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practice and policies to extent

The Group is operating in Real Estate and Realty Business. However, The Group doest not have more than one reporable

The circup is operating in heal scale and nearly obusiness. Involvent, The circup does not have more than one reportable operating segment as defined by Ind AS 108 "Operating segments". These result have been prepared in accordance with SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations. 2015 and Circulars issued from time to time.

Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with the current period's classification / disclosure.

The Financial Results are available on the Company's website. i.e. www.suratwwala.co.in

Jatin Dhansukhiai Suratwala Managing Directo DIN No: 0198032 Place: Pune Date: February 07, 2024

PUBLIC NOTICE

As per the instruction given by my client Notice is hereby given for PublicThat, my client - Shri. Praihad Vitthal Kashid, owner of property mentioned in schedule viz. Flat No. 01 admeasuring 40.81 Sgru. on the 1st Floor in Suder Complex out of Survey No. 149/1/A(P) North Side, situated at Majrewad Solapur, Tal. North Solapur, Solapur. The owner Shri. Praihad Vithal Kashid has purchased this property from Mr. Rakesh Vilay Katere, vide registered deed at Sr. No. 2905 df. 03/04/2010.

Katlare, vide registered deed at Sr. No. 2905 dt. 2010. The original deed of apartment vide deed at Sr. No. 6202 dt. 27/11/2006 origian! receipt and index-ll along with deed, in between M/s. Rushikesh Builders and Developers and Rakesh Vijay Katze has been lost by Shri. Pralhad Vitthal Kashid on dt. 25/11/2025 and not traceable yet. The owner Shr Pralhad Vitthal Kashid has lodged Complaint in respect of this fact at Solapur Talulia Police Station on dt. 03/02/2024 vide lost register No. 036-2/2024. Hence, we call upon the Public for any objection, right, interest, encumbrance or other wise whomsoever have claim are hereby require to make the same known in writing along with document evidence in support of their claim to undersigned at his office within (15) Fifteen days from the date of Publication of this Notice, failing which my client will cotained duplicate copy of deed of apartment he date of Publication of this Notice, failing which my client will cotained and the words no claim shall be considered on the rights of my client. Hence this Public Notice.

Public Notice., Schedule

All the part and percel of Property bearing Flat No. 01 admeasuring 40.81 Sgm. on the 1st Floro Studeep Complex out of Survey No. 149/1/a/P) North Side, situated at Majrewadi Solapur, Tal. North Solapur, Solapur, whith the extended Limits of Solapur Municipal Corporation Taluka and registration Sub District Solapur, Dist Solapur, which is bounded as under - East - Front Margin, Hotgi Road, South - Flat No. 1A, Office, West - Staircase North-12 Mirs road

This Public Notice Dated-07.02.2024

Vikram R. Yedur (Advocate 2/1536, Balaji Garden Apertment, Opp. Balaji Temple, Daji Peth, Solapur. Mobile No.: 9823 09 9823

IN THE COURT OF THE CIVIL JUDGE, KARWAR AT : KARWAR

OS No. 86/2022

Ana Santan Fernandes and others ...Plaintiff

Mary Dorothy W/o. Luis Fernandes and others ...Defendant **CITATION**

The above named plaintiff filed this suit to seek partition and declaration You are hereby summoned to appear in this court in person or by a pleader duly instructed able to answer all material questions relating to the said suit ond 20-02-2024 at 11:00 am without fail.

Take notice that, in default of your appearance on that day before mentioned date the suit will be heard and determined in your absence. D1) Mary Dorothy W/o. Luis

Femandes D4) Bendin Minino Fernandes All are R/o : Khar, Mumbai- 400052, Maharastra

Given under my hand and the seal of the court on this 02nd day of February 2024.

By order the court Sd/-

Padma K. Tandel Advocate for the Plaintiff

Chief Administrative Officer Civil Judge & J.M.F.C. Court

Sd/

(₹ in Lakhs)



SANGHVI MOVERS LIMITED

SANGHVI CRANES

CIN: L29150PN1989PLC054143 Registered Office: Survey No 92, Tathawade, Taluka - Mulshi, Pune - 411033 Tel.: +91 20 2740 0700. 8669674701/2/3/4 • Email : sanghvi@sanghvicranes.com • Website : www.sanghvicranes.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED ON 31 DECEMBER 2023

			Standalone		Consolidate			
Sr.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	
No.		31 Dec. 2023 (Unaudited)	31 Dec. 2022 (Unaudited)	31 Dec. 2023 (Unaudited)	31 Dec. 2023 (Unaudited)	31 Dec. 2022 (Unaudited)	31 Dec. 2023 (Unaudited)	
1	Total Income from Operations	17,299.66	12,896.23	46,982.70	17,299.66	12,896.23	46,982.70	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	8,201.17	4,640.48	18,803.65	8,201.17	4,643.32	18,809.50	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,201.17	4,640.48	18,803.65	8,201.17	4,643.32	18,809.50	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,127.58	3,472.48	14,020.49	6,127.58	3,475.32	14,026.34	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,127.58	3,472.48	14,020.49	6,127.58	3,475.32	14,026.34	
6	Equity Share Capital	865.76	865.76	865.76	865.76	865.76	865.76	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-	
8	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 2 each) (not annualised):							
	(a) Basic	14.16	8.02	32.39	14.16	8.03	32.40	
	(b) Diluted	14.16	8.02	32.39	14.16	8.03	32.40	

1. The above is an extract of the detailed format of the financial results of the Company and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meeting held on 07 February 2024. The statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results, filed with the stock exchanges. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Quarterly Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company website www.sanghvicranes.com.

> For & on behalf of Board of Directors of Sanghvi Movers Limited

> > Rishi C. Sanghvi

homefirst

Date: 07 February 2024

Home First Finance Company India Limited
CIN: L65990MH2010PLC240703

Website: homefirstindia.com. Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

DEMAND NOTICE U/s 13(2)

You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/co-borrower guarantor for the loan agreement. Consequent to the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 03-02-2024 under the provisions of the Securitisation & econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Home First Finance Company India Limited have issued Demand Notice u/s 3(2) read with section 13(13) of the SARFAESI Act to the address furnished by you. The said notices are issued as on 03-02-2024 and these notices state that you have committed default n payment of the various loans sanctioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002:

SI. No.	Name and Address of the Account, Borrower(s)& Guarantor(s)	Property details			
1.	Shaikh Hassan, SHEHNAZ MOHAMMAD HUSSAIN SHAIKH	Flat No. 02,Royale Lotus , Plot no. 07 Servey no 243/5A-BB1/ -2/2/1 Nashik -Deloli Road, Mukhtidham Nashik 422101	20,11,354		
2.	Ajaj Mumtaj Shaikh, Yasmin Azaz Shaikh	Flat No 4 (as per approved building plan), Sai Sankul Apartment, Block no -A, Apartment Unit no 1, Sai Sankul Apt, Plot No 229, CTS 2260, Chunchale Shiwar Nashik, Nashik, Maharashtra, 422009	14,00,470		
3.	Shraddha Raju Khatikade, Raju Shantaram Khatikade	Flat no -12, Shree Mangalmurti Apartment Co-Op Housing Society, Plot no 3 S No. 241/1B+1C/1/1/2/1 Mhasrul Shiwar, Harihar Colony, Dindori Road, Panchvati Nashik, Nashik, Maharashtra, 422003	11,38,973		
4.	Mohan Ashok Kumawat, Sapana Mohan Kumavat	Plot No.476, sr no 105/2 MHADA Mouza Chunchale Nashik, Maharashtra, Pincode-422010	9,87,716		
5.	Sandip Suresh More, Pradip suresh More, Bhikubai suresh bhoi, Kiran Sandip More,	Row Bungalow 2, Plot 33/2, Rohit Hire Row House, Plot No. 33/3, Shree Ganesh Row Bunglow ,S. No.61/1/A,Chunchale Shiwar, Kargil chowk, Datta Nagar, Ambad, Nashik Maharashtra, 422010	17,15,066		
6.	CHETAN SUKHDEO GUNJAL, Rohini Chetan Gunjal	Flat no -6, Sai Samarth Apartment,Gat No 185/1A, Plot No 18, Mauje Pimpalgaon Bahula, Satpur, Nashik, Maharashtra, 422007	8,93,583		
7.	Kamal Karnbahadur Sonar, Kamlabai Karnbahadur sonar	Rowhouse No. 06, A Wing, Pushpak Park Apartment, Gat No. 199/A, Plot No. 144, 145 & 146, Near Shani Mandir Chauk, Shramik Nagar, Mauje Pimpalgaon Bahula, Tal. Nashik, Dist. Nashik, Maharashtra, 422007	5,91,531		
8.	Gokul Sahane, anjana Shantaram sahane	Rowhouse No. 03, Shyam Row Houses, Sr. No. 308/A/33, CTS No. 1168, Plot No. 33, Near Pathardi Circle, Mauie Pathardi -1. Tal. & Dist. Nashik. Maharashtra. 422010	23,73,743		

You are hereby called upon to pay Home First Finance Company India Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost failing which Home First Finance Company India Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Home First Finance Company India Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guarantors including the rights to transfer by way of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and realize the secured assets and any transfer as of secured assets by Home First Finance Company India Limited shall vest in all the rights and relation to the secured assets transferred as it the transfer has been made by you. In terms of the Provisions of the Section 13(13) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the normal course of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the Home First Finance Compan India Limited without prior consent of the Home First Finance Company India Limited

Place: Nashik; Date: 08.02.2024

Signed by: AUTHORISED OFFICER, Home First Finance Company India Limited

उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याने जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका

वाळमाफियांवर कढोर कारवाई करू

उपजिल्हाधिकाऱ्यांवर असा झाला हल्ला

जळगांव, (वा.) जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून वाळूने भरलेले डंपर अडवून वाळूच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदारांवर वाळूमाफियांनी लोखंडी रॉडने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री ११.४५ वाजेच्या सुमारास घडली

याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून हल्लेखोर वाळुमाफियांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तहसीलदार विजय बनसोडे यांच्यासह अन्य दोघे शासकीय वाहनाने

गांधी विचार परीक्षेत आफरीन तडवीचे यश ₹रावेर, (वृ.) जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या गाव विचार

प्रचार संस्कार परीक्षेत सुमारे २४०० विद्यार्थी

व विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. त्यात

रावेर येथील डॉ. अकोले विद्यालयाची

विद्यार्थिनी कु. आफरीन युनूस तडवी हिने

कांस्यपदक पटकावत जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळविला. तिला प्रशस्तीपत्र देवून

गोरविण्यात आले. तिला याबाबत डॉ.

अकोले विद्यालयाचे शिक्षक श्री. नरेकर सर

यांचे मार्गदर्शन मिळाले. ती रावेर एस. टी.

आगारातील वाहक युनुस तडवी यांची सुकन्या

आहे. तिच्या या यशाबद्दल रावेर आगारातील

महाराष्ट्र एस. टी. कामगार सेने तर्फे श्याम

भामरे, अमजद तडवी. सतीश लोखंडे व मधुभाऊ चौधरी यांनी अभिनंदन केले.

रुंधाटी येथे बिबट्याच्या

्रामळनेर, (वृ.) तालुक्यातील रुंधाटी शिवारात मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने

हल्ला करत एका मेंढीला ठार केले. ही

घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत

परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

वनविभागाने पाहणी केली असता बिबटच्या

पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.

घटनेची माहिती वर्नविभागाला कळविली

असता रात्री वनविभागाने गस्त घातली होती.

ा तळोदा, (वा.) हवेतच हात फिरवून हव्या

त्या कागदपत्रावर व हव्या त्या ठिकाणी सही

करण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेच्या कॅलिफोर्निया

विद्यापीठातील संगणकशास्त्र विषयाचा व

मुळचा मोड, (ता. तळोदा) येथील विद्यार्थी

नीरज रमाकांत चौधरी या विद्यार्थ्याने विकसित

केले आहे. त्यावर विद्यापीठात अधिक संशोधन

केले जात आहे. अमेरिकेच्या युनिव्हिंसिटी ऑफ

साऊथर्न कॅलिफोर्निया या विद्यापीठात मास्टर

ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे नीरज रमाकांत चौधरी

हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्याने हवेतील

पेपरलेस सही हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

या तंत्रज्ञानाद्वारे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या

कॅमेऱ्यासमोर हवेत सही करून आपल्याला

पाहिजे त्या कोणत्याही डॉक्युमेंटवर सही करू

शकतात. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना कोणत्याही

ठिकाणी आणि केव्हाही डिजिटल स्वाक्षरी

करण्याची सुविधा प्रदान करते.

हल्ल्यात मेंढी ठार



्बनसोडे यांना या डंपरवर कारवाई करण्यास सांगितले. या अनुषंगाने डंपर ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असतानाच तेथे दुसरे डंपर आले. थोड्याच वेळात दुचाकी व मोटारीतून काही वाळूमाफिया आले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जणांच्या टोळक्याने

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे, गौतम यशवंत पानपाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, विठ्ठल भगवान पाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, आकाश युवराज सपकाळे, योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे, अमोल छगन कोळी, संदीप ठाकूर, शिवकुमार इंगळे आणि अक्षय नामदेव सपकाळे सर्व रा. जळगाव यांच्याविरोधात निशराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दोघाना केली अटक

याप्रकरणात पोलीसांनी गौतम यशवंत पानपाटील (वय ३८) रा. सावखेडा ता.जि.जळगाव आणि विट्ठल भगवान पाटील (वय-३६) रा. ज्ञानदेव नगर, जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.. अटकेतील दोघा आरोपींना बुधवार दि. ७ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती श्रीमती एम. एम. बडे यांनी दोन्ही आरोपींना सोमवार १२ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ॲड. निखील कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती.

डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याने गंभीर जखमी

यात त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात डोक्यातून रक्तस्त्राव झाला. त्यांच्या शासकीय वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. घटनेनंतर वाळुमाफिया पसार झाले होते. जखमी कासार यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे



(वा.) विद्याप्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन अलाणे (ता.शिंदखेडा) येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर सपकाळे तहसीलदार हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक नारायणसिंग गिरासे आणि कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष, प्रफुल्लकुमार सिसोदे , उपाध्यक्ष अशोक पाटील, सरपंच अरुणा गिरासे, उपसरपंच कल्पना राजाराम भील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस.पवार उपस्थित होते.

प्रा.डॉ.संदीप पाटोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना हा केंद्र शासन पुरस्कृत उपक्रम आहे. तो भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयामार्फत राबविण्यात येतो, अशी माहिती दिली. श्री.सपकाळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. तसेच राष्ट्रीय एकात्मता व समता हे मूल्य रुजविण्याचे कार्य करते असे मत मांडले.

कुरघोडी • राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील जिल्हाध्यक्षांसह १८ जणांवर केला गुन्हा दाखल

शरद पवार गटाने केला निषेध

▼ जळगांव, (वा.) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आले. त्यामुळे शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर काळ्या फीती लावून निषेध करून घोषणा दिल्या. तर ना.अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर या निकालाचा निषेध फीती नोंदवून काळ्या घोषणाबाजी केली. पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, वाल्मीक पाटील, मंगला पाटील, इब्राहीम तडवी, उमेष पाटील, रमेश

हवेत हात फिरवून हव्या

त्या कागदपत्रावर सही

याचा वापर एटीएमच्या फ्रंट कॅमेन्यामध्ये देखील

करता येऊ शकतो. जेणेकरून बँकेतील फॉर्मवर

सही करण्याची प्रक्रिया सोपी होईल.

याव्यतिरिक्त. या तंत्रज्ञानाचा

मोबाइलच्या कॅमेऱ्याच्या

उपयोग करून लॅपटॉप किवा

मदतीने कोणत्याही पीडीएफ

किंवा कागदपत्रांवर विना पेन

आणि पेपरची सही जोडली जाऊ

पुतण्या आहे.

तालुक्यातील मोड येथील

शेतकरी रमाकांत सुदाम

चौधरी यांचा पुत्र तर

छोटूलाल चौधरी यांचा

शकते. नीरज हा तळोदा

करता येणार!

मोड येथील विद्याध्योने

विकसित केले तंत्रज्ञान



ना. आजत पवार गटाचा जल्लाष

केंद्रीय निवडणूक आयोगाने ना.अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्याने महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, योगेश देसले, माजी आमदार मनिष जैन, मीनल पाटील, लत्ता मोरे, दिलीप माहेश्वरी, रवींद्र नाना पाटील, अरविंद मानकरी, तुषार इंगळे,ऍड. कुणाल पवार, जितेंद्र चांगरे, अरविंद चितोडिया, सुशिल शिंदे आदींनी फटाके फोडून जल्लोष केला.

पाटील, रिंकू चौधरी, वाय. एस. महाजन, रमेश बार्हे, वर्षा राजपूत, कलाबाई शिरसाठ, प्रतिभा शिरसाठ, राजू मोरे, रहिम तडवी, अमोल कोल्हे, हितेश जावळे, आकाश हिवाळे, चेतन पवार, मतिन सैय्यद, डॉ.रिजवान खाटीक यांच्यासह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते

जाहिर नोटीस

आमचे अशिल श्री. दिपक भाऊसाहेब कार्ट ता. बारामती जि. पुणे यांनी दिलेल्य महितीवरून व दाखिकलेल्या काग्रदपत्रावरून खाल वर्णन केलेले मुळ दस्त व नोंदणी पावती हरविले बाबत जाहिर नोटीस देणे संदर्भात कळविलेवरून हे जाहिर नोटीस देण्यात की, आमचे अशिल यांचे नावे असलेल्या गाव मौजे बारामती ता. बारामती जि. पुणे येथील सुर्व्हे नंबर ४३/४/अ मधील विवेक अ्पार्टमें या इमारतीमधील फ्लॅट नंबर ४ क्षेत्र ७५५.०० ची. फुर हा श्री. संजयकुमार भगवान पवार यांना विक्री करणेचे ठरवले होते व त्याअनुषंगाने सदरील फॉटचे पुर्वीच साठेखत म्हणजेच हे दिनांक ०२/०२/२०१० रोर्ज दस्त नंबर १००९/२०१० अन्वये नोंदलेले होते तदनंत् सदरील व्यवहार हा रह झालेमुळे सदरील फलॅटर साठेखत रद लेख हा दिनांक १८/०१/२०१८ रोजी दस्त नंबर २८६/२०१८ अन्वये नोंदलेले होते. परंतु सदरील दोन्ही दस्त म्हणजेच साठेखत व रद्दलेख हे गहाळ झालेले आहेत. सदरील कागदपत्रे गहाळ झालेबाब ऑनलाईन एफ. आय. आर. नंबर ११७१० दिनांव ०५.०२.२०२४ अन्ब्ये पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे कडे नोंदवलेली आहे. सबब सदर मुळ कागदपत्राबाबत कोणाची काही हरकत असलेस ऑग सटर कागटपरे कोणास सापडल्यास ती त्यांनी खाली नमुद केलेले माई पत्यावर अथवा आमचे अशिलांना ७ दिवसांत कळवां मथवा आमचे अशिलांचे पत्यावर आणुन द्यावीत तसेच सदरील कागदपत्राचे आधारे कोणीही कोणत्याह

येणेप्रमाणे जाहिर नोटीस असे. दिनांक :- ०६/०२/२०२४

अशिलांतर्फे ॲडव्होबे ॲड. विजय गोपाळराव तावरे ऑफीसः- शॉप नं.१, लॉयर्स चेंबर्स कोर्टावल, भिगवण रोड, बारामती - ४१३१०२ फोन नं. २२४७९९ मोबाईल ९८५०२१३९२

शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह १८ जणांवर गुन्हा दाखल

अजित पवार गट आनंद साजरा करत असताना याच चौकात शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.ना. अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपाई शब्दांचा वापर करत घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या १८ पदाधिकाऱ्यांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

E-TENDER NOTICE

Executive Engineer, MSEDCL, Parvati Division, Near P.L. Deshpande Garden, Singhgad Road, Pune 411030. invites Tenders from e-registered firms with MSEDCL Tenders for Empanelment of breakdown maintenance & new nfrastructure work under Parvati Division.details are as follow:-) Breakdown Maintenance of LT Line (EE/PRD/T/T-26/23-24)

Breakdown Maintenance of HT Line (EE/PRD/T/T-27/23-24) Breakdown Maintenance of DTC (EE/PRD/T/T-28/23-24) 4) Tender for Infrastructure development for release of new service

onnection (NSC) EE/PRD/Infrastructure development-NSC/T-29/2023-24 Bid documents are available on our website http://works.mahadiscom.in.eTender/etender from 06.02.2024 to 20.02.2024. For details visit website http://works.mahadiscom.in/eTender/etender Tender dates will be uploaded as per below. Date of Sale of tender on website: 06.02.2024 Date of Pre-Bid meeting: 12.02.2024 Last date of Submission: 20.02.2024

> **Executive Engineer** Parvati Division

MAHATRANS

PRO.No.280/24)

MAHAVITARAN

E-TENDER NOTICE

Tender No: - EE/EHV/PCD-II/Pune/T-03/2023-24 RFX No.

Work: -Work of dismantling, De-stringing of 640Sqmm AAAC conductor, dismantling of collapsed tower due to occurrences of theft at various locations (Loc no. 4/1, 6/2, 12/2, 12/3) & stay formation at various locations of 400KV Jejuri-Hinjewadi line at village Winjhar, Dapode and Khamgaon, Dist-Pune.

Tender (Contract)Amount: - Rs. 24,99,292/- EMD: - Rs. 24,993/-Tender Fees:- Rs. 500/-+GST. Download of tender documents from dtd. 08.02.2024 to dtd. 15.02.2024 upto 23:59 hrs. Bid Opening: - Dd. 16.02.24 at11:00 hrs (Tech) Dtd. 20.02.24 at 11:00 hrs (Price) (Both if possible)

For further details visit our website http://mahatransco. in and open above RFX for downloading tender document, schedules, and annexures.

Sd/-**Executive Engineer** EHV Project Division-II, Pune





सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पुणे- ४११ ००१ दुरध्वनी क्रमांक ०२०/२६१२२४५७

Web-<u>www.mahapwd.gov.in</u> and e-mail-<u>eastpune.ee@mahapwd.gov.in</u>

ई-निविदा सूचना क्रमांक १२४ सन २०२३-२०२४

कार्यकारी अभियंता, पुणे सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पुणे ४११००१ (दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२४५७) हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय क्रमांक सीएटी /२०१७/प्र. क्र. ०८/ इमा-२, दिनांक २७/९/२०१८ व शासन सा.बां. विभाग, मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक क्र. सीएटी /२०१७/प्र. क्र. ८ / इमा-२, दिनांक २२/१०/२०१८ अन्वये **नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत** आणि निविदेमधील दिलेल्या पात्रता पुर्ण करत असलेल्या कंत्राटदारांकडून खालील कामांसाठी **बी-१ नमुन्यातील निविदा** ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागवित आहेत. निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळ https://mahatenders.gov.in येथून डाऊनलोड करण्यांत यावीत. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (पुर्व) विभाग, पुणे - १ यांनी राखून ठेवलेला आहे. तसेच अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम
		रुपये
१	बारामती नगर परिषद हद्दीतील पंचायत समिती ते गौतम नगर दरम्यान रेल्वे अंडर पास (RUB)	१,४४,६४,४४८/-
	लगत पोहोच रस्ते करणे. ता. बारामती जि. पुणे.	
7	(१) मौजे निमगाव केतकी येथे आंबेडकरनगर येथे बौध्द विहार बांधणे, संरक्षक भिंत बांधणे,	१,२१,९८,१५९/-
	पेव्हर ब्लॉक बसविणे. (२) मौजे न्हावी येथे बुध्द विहार बांधणे. (३) मौजे सुगाव येथे	
	बुध्द विहार बांधणे. (४) मौजे हिंगणगाव येथे बुध्द विहार बांधणे. (५) मौजे पडस्थळ	
	टाकळीवस्ती येथे बुध्द विहार पेव्हर ब्लॉक व वॉल कंम्पाऊंड बांधणे. (६) मौजे बावडा येथील	
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभिकरण करणे. (७) मौजे वडापुरी येथे बुध्द विहार	
	बांधकाम व सुशोभिकरण करणे. ता. इंदापूर जि. पुणे.	

टिप-वरील निविदेत एकूण ०२ काम समाविष्ट असून या निविदेवरील संपुर्ण माहिती खालीप्रमाणे संकेतस्थळावर दि.

०८-०२-२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. web - www.mahapwd.gov.in (फक्त निविदा सुचना)

DGIPR 2023/2024/7861

https://mahatenders.gov.in (निविदा सुचना व निविदा कागदपत्रे)

(सदर निविदा सुचनेमध्ये काही बदल होत असल्यास त्याबाबतची **शुध्दीपत्रके** वरील वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येतील.)

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम (पुर्व) विभाग, पुणे- ४११००१

भरधाव रिक्षाच्या धडकेत

▼ जळगांव, (वा.) सिंधी कॉलनीजवळ भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे

प्रल्हाद शंकर बारी हे दुचाकीवरून जाताना भरधाव येणारी रिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रल्हाद बारी हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

जाहार नाटास

६ ब) १) गऊबाई बाबू भालेराज २) अशोक नामदेव भालेराण ३) शांताबाई नामदेव भालेराव ४) बेबी अशोक गायकवाड ५) रेखा जगः भालेराव ६) हीसाबाई गुनु रोकडे ७) मंगल शंकर भालेराव ८) मोइन शंकर भालेराव ९) संतोष शंकर भालेराव ९०) पार्वताबाई दशरथ भालेराव ११) आनंदा दशरथ भालेराव १२) बिलास दशरथ भालेराव १३) कलम अशोक रोकडे १४) बारकाबाई जयराम वाघमारे १५) शोभा रविंद्र मोरे १६) ज्ञानेश्वर सोपान सोनवणे १७) संजय सोपान सोनवणे १८) गणेश सोपान सोनवणे १९) छुषु प्रभाकर लगाडे २० सागव तुमामा भारतेगण ११) चंद्रभाग गेनुजी ओव्हाळ २२) पारूबाई बळवंत शिंदे २३ मुशिला बिहुल कुरुपामर २४) मुशेला विद भारतेगढ २५) सुमन चंद्रभान गायकवाड २६) सरस्वती दगडु भारतेग्व २७) नंदकुमार भागवत भारतेग्व २८) आनंद भागवत भारतेग २९) मंगल दिगंबर मोकळ ३०) जनाबाई भागवत भारतेगण ३१) अनिरूष्ट् नामदेव उर्फ नामा भारतेग्व ३२) कविता मनोहर भारतेग्व ३३) कस्तुरी मनोहर भालेराव ३४) मनिष मनोहर भालेराव ३५) वर्षा मनोहर भालेराव ३६) श्रीकांत मनोहर भालेराव ३७) संपत सुदाम भालेराव ३८) सुरेश सुदाम भालेराव ३९) आशा पोपट भालेराव ४०) शक्ती पोपट भालेराव ४१) मिना पोपट भालेराव ४२) मनिषा पोपट भालेराव ४३) पैगरे इसम कोंडु हरनाक ४४) कुशा दगडु भालेराव ४५) श्रीपती देवजी भालेराव ४६) अशोक जगन भालेराव ४७) अशोक भालेराव र्याची अपाक आजी कुंदाबाई येकु कांबळे ४८) सदाशिव मारती भालेगव ४९) विद्वल मारती भालेगव ५०) सावळेराम मारती भालेगव ५१) बबन भिका भालेगब ५२) लक्ष्मीबाई भिका भालेगब ५३) सुलोचना श्रीपत भालेसईन ५४) बंडु पांडु भालेगब ५५) रेऊबाई कचरू भालेगब ५६) ठकुबाई कचरू चव्हाण ५७) ताईबाई रामु चवरे ५८) गीताबाई पांडु भालेगब ५९) अनुसया तुकाराम चव्हाण ६०) गौतम कुंद्या भालेराव ६१) होसाबाई बुंधा भालेराव ६२) शेखर प्रभाकर भालेराव ६३) एकता प्रभाकर भालेराव ६४) मंगल प्रभाकर भालेराव ६५) माया चंद्रकांत सपकाळ ६६) सखुबाई गोपाळ भालेराव ६७) गौतम गोपाळ भालेराव ६८) तुकाराम सोपान भालेराव ६९) लिला भागुजी साळुंके ७०) मैनाबाई सज्जन भालेराव ७१) कल्पना रमेश कुलदीपके ७२) मधु सज्जन भालेराव ७३) राजु सज्जन भालेराव ७४) लहु सदरील मिळकतीमधे अथवा त्यांच्या कोणत्याही भागांवर कोणाचाही कुठल्याही स्वरूपाचा विसारपावती, खरेदी, ग्रहाण, टान, बक्षिस, लिज लिन, पोटगी, चोळी, बांगडी, करार, चार्ज, असानमेंद, साठेकरार, तांडी करार अथवा कोणत्याही बँकेचा, पतसंस्थेचा, सोसायटीचा बोज तसेच अतिक्रमण कुळ वहीबाट असल्यास प्रस्तुतची नोटीस प्रसिच्द झालेपासून् (१५) पंघरा दिवसांच्या आत् जिल्हाधिकारी / तहसिल् कार्यालब मावळ जि पुणे यांचेकडे मुळ कागदपत्रानिशी तशी खात्री पटवृन दयात्री अन्यथा सदर मिळकर्तीवर तसे कोणतेही हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजून सदरचा व्यवहार पुणे करण्यात येईल व तद्नंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तृकार चालणार नाही याची नोंद ख्यावी. जमीन विक्रीकामी जमीन मालक शेखर प्रभाकर भालेराव व इतर यांच्या मालकी हिरशाची गट ने १३ मधील पोटखरानासह संपुर्ण क्षेत्र 00 हे २९ आर, गट नं २० मधील पोटखरानासह संपुर्ण क्षेत्र 00 हे ७४.९० आर, गट नं ३३ मधील पोटखरानासह संपुर्ण क्षेत्र 00 हे १५ आर व गट नं ३४ मधील पोटखरानासह संपुर्ण क्षेत्र 00 हे ६४.२० आर मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पिर्क प्रवानगी मागीतली आहे. सदरची जमीन ते श्रीकांत प्रलहादराण कुलकरणीं यांना उन्ती रक्कम रूपये १८,००,०००/- (अठरा लाख रूपये घेवुन विक्री करणार आहेत. शासन परिपक्क नं डब्ल्यू. टी. एन. १०९९/सी. आर. / २२९ /ल-४ दिनांक १७.०३.२००० मधील मुंबई गावर्च कनिष्ठ बतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम १९५८ मधील दिलेल्या सुचनेनुसार गावाच्या पाच कि मी परिसरात इतर वतनदार प्रश्नाधिन जमीन उक्त नमद किंमतीस खरेदी घेणेस इच्छक असल्यास लेखी स्वरूपात (१५) पंधरा दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय पणे / तहसिः

"परिफ्रिफ्ट':- १) मिळकतीचे वर्णन :- तुकडी- पुणे पोट- तुकडी मावळचे स. र. यांचे हदीतील जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती मावळ यांचे स्थळसीमेतील गाव मीजे लोहगड ता मावळ जि पुणे येथील अ) जमीन गट नंबर १३ यासी पोटखराब्यासह एकूण क्षेत्र 00 हे २९ नातक याच स्वक्रमानताल गांत माल फार्कांक ता नातक ले जुन वयाल का गिता गांत गांत गांत रहे चाला प आर यानी आनत २० ह रह पैसे ही मिळकत वांचीन चुनुसीमा खालीलप्रमाणे पूर्वेस :- गट नंबर १२ व १४, दक्षिणोस :- गट नंबर २०, पश्चिमेस :- गट नंबर १, उत्तरेस :

भूवस :- गट नंबर १२ व १३, दाक्षणास :- गट नंबर २०, पाष्ट्रचासम् :- गट नंबर १, उत्तरस्र :- गट नंबर ०३ ब) जमीन गट नंबर २० यासी पोटखराण्यासह एकुण क्षेत्र ०० हे ७४,९० आर यासी आकार ०३ रु ७४ पैसे ही मिळकत यांसी चतुःसीमा शिळप्रमाणे : पूर्वस : गट नंबर १५, १७ व २१, दक्षिणेस : गट नंबर २१ व ३३ पष्टिचामेस : गट नंबर ५७ दत्तरेस : गट नंबर १३ व १५ क) जमीन गट नंबर ३३ यासी पोटखराब्यासह एकुण क्षेत्र ०० हे १५ आर यासी आकार ०० रु १६ पैसे ही मिळकत यांसी चतुःसीमा शिळप्रमाणे : पूर्वस : गट नंबर ३२ दक्षिणेस :- गट नंबर ३४ पष्टिचामेस : गट नंबर ५७ उत्तरेस : गट नंबर २०

क) जानिन गर नंबर २४ यासी पोटखराव्यासह एकुण क्षेत्र ०० है ६४.२० आर वासी आकार ०० ह ६ १ से ही मिळकत यांसी चतुःसीम खालीलग्रमाणे : पूर्वेस : गट नंबर ३७, ३८ व ३९ दक्षिणोस् : गट नंबर ३५ व ३७ पश्चिमेस : गट नंबर ५७ उत्तरेस : गट नंबर ३३

ॲडव्होकेट : ॲड. अजिंक्य रविंद यादव ॲडव्होकेट

ऑफीस :- स्टेशन रोड वडगाव मावळ ता. माव जि. पुणे मोबाईल - ९९६०११९९००

(Rs. in Lakhs, except earning per share

Suratiwala

SURATWWALA BUSINESS GROUP LIMITED

Registered office: S. No. 4/38, Sumangal, First Floor, Sahakar Colony, Behind SBI, Off Karve Road, Erandwane Pune 411004, Maharashtra Tel.: 020-25434392 Email: suratwwala@suratwwala.co.in Website: www.suratwwala.co.in

CIN: L45200PN2008PLC131361 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

Standalone Consolidated Particulars ended Decemb 31, 2023 31, 2023 31, 2022 Revenue from operations 5.093.41 3,805.27 Other income 1,652.92 5,149.32 1,647.29 5,128.84 3,811.89 3,811.89 Cost of Constructio 1.835.10 .574.54 545.39 1.828.10 1,574.5 Employee benefit expense Finance Cost 9.9 84.53 43.13 9.92 84.54 43.13 21.88 18.52 mpairment expenses Other expenses 2,413.17 Profit from operations items and tax (1-2) 901.0 2.737.48 1,994.06 900.74 2.736.15 1,994.03 901.0 2,737.48 1,994.06 900.74 2,736.15 1,994.0 Profit before tax (3-4) Tax of Earlier Year (0.00)0.93 (0.00)0.93 Total tax expe Net Profit / (loss) for the period (5-6) Other comprehensive income / 653.88 2,222.55 1,799.93 653.83 2,220.74 1.799.90 (loss) (net of tax) Items that will not be reclassified subsequently to profit or loss : Re-measurement of defined benefit plans (20.62) (0.14)(20.62) Net (loss) or gain on FVTOCI assets Total other comprehensive income / (loss) (20.62) (0.14) (0.14) (20.62) Total comprehensive in (loss) (after tax) (7+8) 2,201.93 1,799.93 653.69 2,200.12 653.74

Notes to financial results: sults for the quarter and nine months ended December review by the statutory auditors of the Holding Company and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at the meeting held on February 07, 2024.

12.82

The Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practice and policies to exte

The Group is operating in Real Estate and Realty Business. However, The Group does not have more than one reporable Segment as such there is no separate reportable operating segment as defined by Ind AS 108 "Operating segments". These result have been prepared in accordance with SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations

Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with the

The Financial Results are available on the Company's website, i.e. www.suratwwala.co.in

Jatin Dhansukhlal Suratwala Managing Director DIN No: 01980329

1,734.16

Place: Pune Date: February 07, 2024

Paid-up equity s

11 Other equity

(face value of Rs.10 each)

Earnings per share of Rs.10 each:

(not annualised for the quarter)

मध्यरात्री एकाची दुचाकी पेटवली

****भुसावळ, (वृ.) शहरातील मस्लिम कॉलनी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर लावलेली दुचाकी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी भसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुरा शहा मोहम्मद शहा (वय ४७) रा. मुस्लिम कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे.

मंगळवारी मध्यरात्रीच्या समारास त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची दुचाकी हिला गल्लीत राहणारा मुस्ताक शाह बशीर शाह याने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. हा प्रकार घडल्यानंतर शहा यांचे कुटुंबिय जागे झाल्याने आग

लागल्याचे

निदर्शनास आले.

ई-निविदांतर्गत खुली बी-१ निविदा सुचना क्रं. २९ सन २०२३-२४ पुणे जिल्हा परिषद, नवीन प्रशासकीय इमारत, वेलस्ली रोड,

पुणे जिल्हा परिषद पुणे, बांधकाम विभाग (दक्षिण)

कॅम्प पुणे-१ यांच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे यांचे तर्फे बारामती-०१ शिरूर-०१ एकुण ०२ कामाची ई-निविदा http:mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. **०६/०२/२०२४** रोजी स. ११.०० वा. प्रसिध्द करणेत आल्या आहेत. ई-निविदेबाबत संपुर्ण माहिती http:mahatenders.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.

सही/-सही/-कार्यकारी अभियंता (दक्षिण) अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषद, पुणे



टेंडर संदर्भ क्र. - PMC/DRAINAGE/2023/193 कामाचे नाव- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण मार्फत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पुणे शहरासाठी शहरी पूर आपत्ती व्यवस्थापण कार्यक्रमा अंतर्गत पुणे शहरातील

बारबार पूर येणाऱ्या ठिकाणासाठी पावसाळी पाण्याचे व्यवस्थापण करणे भाग- १ Name of work- STORM WATER MANAGEMENT FOR FREQUENTLY FLOODING LOCATIONS IN PUNE CITY UNDER URBAN FLOOD RISK MANAGEMENT PROGRAM FOR PUNE CITY UNDER 15TH FINANCE COMMISSION

FUNDED BY NATIONAL DISASTER MANAGEMENT AUTHORITY. PACKAGE-1 सदर कामास दि. २७.०२.२०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. (Last Date of submission for tender extended up to 27.02.2024)

जाहिरात क्र. : ३/१७७९ दिनांक : ७/२/२४

अधिक्षक अभियंता मलनिःसारण देखभाल दुरूस्ती विभाग पुणे महानगरपालिका













